

मा. नागनाथ आण्णा नायकवडी
सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे
पुनर्वसन व विकास महामंडळ स्थापन
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
महसूल व वन विभाग,
शासन निर्णय क्र.आरपीए-२०२४/प्र.क्र.१०७/र-१,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०००३२.
दिनांक : ११.१०.२०२४.

प्रस्तावना :-

महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९७६, १९८६ व १९९९ मधील तरतूदीनुसार अनुज्ञेय लाभ देऊनही, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व अनुषंगिक समस्या असल्याची बाब शासनाच्या प्रकर्षाने निदर्शनास आली आहे. सध्या भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंमलात आहे. सदर अधिनियमाच्या उद्देशिकेनुसार प्रकल्पबाधित व्यक्ती ह्या देशाच्या विकासातील सहभागीदार आहेत.

मा. मुख्यमंत्री महोदय तसेच मा. मंत्री, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन महोदय यांच्या अध्यक्षतेखालील बैठकांमध्ये, राज्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन विषयक अनेक वर्षांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता व प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळ स्थापन करण्यास तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक १०.१०.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये, सार्वजनिक प्रकल्पांतील प्रकल्पबांधितांचे पुनर्वसन व विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात सादर केल्या प्रस्तावाचा विचार करून, मा.मंत्रीमंडळाने महामंडळ स्थापनेचा पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:-

राज्यातील विविध सार्वजनिक प्रकल्पांतील प्रकल्पबांधितांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने या प्रकल्पग्रस्तांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी थेट माध्यम उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण होण्याची व्यवस्था निर्माण व्हावी

तसेच प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी रोजगार/स्वयंरोजगार विषयक, सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक, आरोग्य साठी कल्याणकारी योजना राबविणे याकरीता “मा.नागनाथ आण्णा नायकवडी सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळ” स्थापन करण्यात येत आहे.

०२. पुनर्वसन अधिनियमातील तरतुदी विचारात घेवून या महामंडळाची रचना, कार्यकक्षा व अधिकार यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही विभागाने तातडीने करावी.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०१११८२०२०१६१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने

(संतोष वि. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.राज्यपाल महोदयांचे सचिव,
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
- ३) मा. उप मुख्यमंत्री (जलसंपदा) यांचे सचिव
- ४) मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव
- ५) मा.मंत्री, आ. व्य., मदत व पुनर्वसन यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ६) सर्व मंत्रालयीन विभाग,
- ७) महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई
- ८) महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-२, नागपूर,
- ९) सर्व विभागीय आयुक्त,
- १०) सर्व जिल्हाधिकारी,
- ११) सर्व जिल्हा पुनर्वसन अधिकारी,
- १२) सर्व कार्यासने आ. व्य., म. व पु., महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १३) निवड नस्ती, कार्यासन २-१, महसूल व वन विभाग, मंत्रालय. मुंबई.